

केंद्र शासनाच्या PMG पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्याकरीता तसेच प्रलंबित प्रकरणांचे जलद गतीने पुनर्विलोकन करण्याकरीता एक संस्थात्मक यंत्रणा तयार करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२३/७५३७६९८/प्र.क्र.१७५/उद्योग-३**  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२  
दिनांक: १२ नोव्हेंबर, २०२४

**वाचा -**

केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O. No. P-५६०११(१४)/१/२०२४- PMG, दि.१६.१०.२०२४

**प्रस्तावना -**

केंद्र शासनाच्या प्रकल्प आढावा समिती (Project Monitoring Group) पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्याकरीता तसेच प्रलंबित प्रकरणांचे जलद गतीने पुनर्विलोकन करण्याकरीता राज्यस्तरावर एक संस्थात्मक यंत्रणा (Institutional Mechanism) तयार करण्याबाबत वाचा येथील पत्रान्वये केंद्र शासनाकडून राज्यास सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुषंगाने PMG पोर्टलच्या अनुषंगाने राज्यस्तरीय संस्थात्मक यंत्रणा (State Level Institutional Mechanism) तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय**

केंद्र शासनाच्या Project Monitoring Group (PMG) पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्याकरीता तसेच प्रलंबित प्रकरणांचे जलद गतीने पुनर्विलोकन करण्याकरीता मा मुख्य सचिव यांच्या मान्यतेने .त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय संस्थात्मक यंत्रणा (State Level Institutional Mechanism) तयार करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

१	मुख्य सचिव	अध्यक्ष
२	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (महसूल), महसूल व वन विभाग	सदस्य
३	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, नगर विकास विभाग	सदस्य
४	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग	सदस्य
५	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, जलसंपदा विभाग	सदस्य
६	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (वित्त), वित्त विभाग	सदस्य
७	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (उर्जा), उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग	सदस्य

८	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (परिवहन), गृह विभाग	सदस्य
९	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, पर्यावरण विभाग	सदस्य
१०	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (उद्योग), उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग	सदस्य
११	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (वने), महसूल व वन विभाग	सदस्य सचिव

टिप : उपरोक्त समितीच्या बैठकीसाठी अध्यक्षीय मान्यतेने प्रकल्पांच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या सचिवांना निमंत्रित करण्यात येईल.

२. सदर समितीची कार्यक्षमता खालीलप्रमाणे राहिल.

१. केंद्र शासनाच्या PMG पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेणे
२. PMG पोर्टलवरील प्रकरणे निकाली काढण्याकरीता संबंधित यंत्रणेस सूचना देणे.
३. केंद्र शासनाकडून वेळोवेळी होणाऱ्या आढावा बैठकीपूर्वी संबंधित यंत्रणेची बैठक घेऊन प्रलंबित प्रकरण निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.
४. केंद्र शासनाच्या संबंधित यंत्रणेशी/विभागाशी समन्वय साधणे.
५. राज्यातील विविध प्रकल्प जलद गतीने पूर्णत्वास आणण्यासाठी सदर प्रकल्पांचा वेळोवेळी आढावा घेणे.
६. सदर समितीचे सदस्य सचिव यांच्यामार्फत केंद्र शासनाकडून होणाऱ्या आढावा बैठकीचे समन्वय करणे.
७. केंद्र शासनाकडून PMG पोर्टलच्या अनुषंगाने वेळोवेळी सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कामे विहित वेळेत पार पाडणे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१११२१४५१३९८११० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( डॉ. हर्षदीप कांबळे )

प्रधान सचिव (उद्योग), महाराष्ट्र शासन

प्रत :

१. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
२. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
३. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
४. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
५. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
६. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

७. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (उर्जा), उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई
८. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (परिवहन), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई
९. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (उद्योग), उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई
११. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (वने), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई
१३. प्रधान सचिव (मदत व पुनर्वसन), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग (सा.प्र.वि.), मंत्रालय, मुंबई.
१६. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई
१७. सर्व विभागीय आयुक्त
१८. सर्व जिल्हाधिकारी
१९. निवडनस्ती (उद्योग-३)